### Mitsuchem Plast Ltd.

(Formerly known as Mitsu Chem Pvt. Ltd.)

329, Gala Complex, Din Dayal Upadhyay Road, Mulund (W), Mumbai - 400 080, Maharashtra, INDIA.

T: + 91 22 25920055 F: + 91 22 25920077 E: mcpl@mitsuchem.com W: www.mitsuchem.com

CIN: L25111MH1988PLC048925

Date: August 8, 2020

**BSE** Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai- 400001

Script Code: 540078

Dear Sir/Madam.

Sub: Newspaper Publication of Financial Results for the quarter ended June 30, 2020.

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements in respect to Financial Results for the quarter ended June 30, 2020 published in Business Standard (English Edition) and in Mumbai Lakshadeep (Marathi Edition) on August 8, 2020.

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours truly,

FOR MITSU CHEM PLAST LIMITED Journal Chakter

Drishti Thakker **Compliance Officer** 

Encl: as above

You visualise...we mold

Pritesh Sona

Company Secretary & Compliance Officer



#### MITSU CHEM PLAST LIMITED

Regd. Office: 329, Gala Complex, 3rd Floor, Din Dayal Upadhyay Marg, Mulund (W), Mumbai - 400 080. Email: investor@mitsuchem.com; Phone No: 022-2592 0055"

EXTRACT OF UNADUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

			(Rs. in Lakhs)
PARTICULARS	3 months ended 30.06.2020 Unaudited	3 months ended 30.06.2019 Unaudited	12 months ended 31.03.2020 Audited
1. Total Income	3,283.79	3,274.63	13,886.72
2. Profit/(Loss) from ordinary activities before Exceptional items and tax	255.72	71.46	581.78
3. Profit/(Loss) before tax	255.72	71.46	581.78
4. Net Profit/(Loss) for the period after tax	180.68	67.60	397.51
5. Total comprehensive income	180.68	67.36	396.57
6. Paid up equity share capital (Face Value of `10 Each)	1,207.26	402.42	1,207.26
7. Other Equity excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting year			1,810.36
8. Basic Earning Per Share (EPS) (')	1.50	0.56	3.29
9. Diluted Earning Per Share (EPS) (')	1.50	0.56	3.29

Extract to Notes:-1.The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of BSE Ltd. and at the Company's website at www.mitsuchem.com. 2.The Company has migrated to the main Board of Bombay Stock Exchange w.e.f. May 27, 2020, accordingly the Company had not prepared financial results for the previous quarters. However comparative figures of quarter ended June 30, 2019 and March 31, 2020 as given above have been prepared by the management after exercising necessary due diligence to ensure financial results reflects true and fair view of Company's affairs

> By order of the Board of Directors For MITSU CHEM PLAST LIMITED Jagdish Dedhia Chairman and Whole-Time Director

Place: Mumba Date: August 7, 2020

बैंक ऑफ़ इंडिया Bank of India

Head Office: Star House, C-5, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Relationship beyond banking NOTICE FOR PAYMENT OF INTEREST AND EXERCISE OF CALL OPTION IN RESPECT OF 9.05% BOI PERPETUAL - IPDI-SERIES VI (ISIN NO. INE084A09225) ISSUED ON 9TH SEPTEMBER. 2010

Notice is hereby given with the approval of appropriate authority and subject to regulatory and other approvals that the Bank has decided to exercise Call Option on the above Bonds on 09.09.2020 and declare a Record Date of 09.08.2020 for this purpose. Individual notices are being sent to the bondholders and the same is also lable on Bank's website www.bankofindia.co.in under Announcements **Company Secretary** Place: Mumbai Date: 07.08.2020

MACROFIL INVESTMENTS LIMITED Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400 001. Telephone: 22197101 CIN-U65990MH1983PLC031477

### NOTICE

#### (for attention of Equity Shareholders of the Company)

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (Hon'ble NCLT) vide its order dated 17th June Mumbai Bench (Hon'ble NCLT) vide its order dated 17" June, 2020, have in terms of the provisions of section 61(1)(b) of the Companies Act, 2013 and other applicable provisions, if any, approved the petition filed by the Company for Consolidation of Equity shares of the Company by increasing the face value of the equity shares from the existing Rs. 10/- per equity share to Rs. 5,000/-per equity share. The Board of Directors of the Company have fixed Monday, 24" August, 2020 as the Record date for the purpose of determining the eligible shareholders for receiving Shares (approximation in law of first consultable ments on shareholders for receiving Shares/amount in lieu of fractional entitlements on Consolidation of Equity Share capital of the Company in terms of the Petition approved by the Hon'ble NCLT.

Shareholders are requested to update their KYC details i.e. Pan No. and Bank Details with Satellite Corporate Services Private Limited ('RTA') of the Company by filling the form available on the website of RTA which can be accessed at <a href="https://www.satellitecorporate.com/KYC-for%20physical.pdf">https://www.satellitecorporate.com/KYC-for%20physical.pdf</a>, Further, the shareholders are requested to share the duly filled form with the RTA at service@satellitecorporate.com.

For any information/clarifications on this matter, the concerned shareholders may write to the Company at <u>phhatgara.ho@bbtcl.com</u> or contact its RTA – Satellite Corporate Services Private Limited, Unit No. 49, Bldg. No. 13AB, 2nd Floor, Samhita Commercial Co-Op. Soc. Ltd, Off A K Road, MTNL Lane, Sakinaka, Mumbai - 400 072. Contact: 28520451/62 and email id – service@satellitecorporate.com.

For Macrofil Investments Limited

Place: Mumbai Date: 7th August, 2020

#### ovobe 💙 LOVABLE LINGERIE LIMITED CIN: L17110MH1987PLC044835

Regd.Off: A-46, Street No.2, MIDC, Andheri (E), Mumbai - 400 093, Maharashtra.Ph. No. +91-022-28383581 Fax no. +022-9128383582. E-mail: corporate@lovableindia.in Website: www.lovableindia.in

# NOTICE OF 33<sup>80</sup> ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of LOVABLE LINGERIE LIMITED ("the Company") will be held on Saturday, August 29, 2020 at 11.00 a.m. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), in view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company is being held through VC / OAVM to transact the business as listed in the Notice of AGM dated July 29, 2020. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 25th August 2020 to Friday, 28th August, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM to be held on August 29 2020 and for the payment of Dividend, subject to approval of members at the AGM. Members participating through VC/ OAVM shall be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013 ("the Act")

In compliance with the relevant circulars, the aforesaid Notice along with Explanatory Statement and Annual Report of the Company for the final year ended March 31, 2020 have been send on 7th August, 2020 in electronic mode to the member of the Company whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website www.lovableindia.in , websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) amendment Rules, 2015 as amended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR") the Company is pleased to provide all its members (holding Shares in physical or electronic form), the facility to exercise their vote by Remote E-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) services to be provided by Intime India Private Limited. M/s. D.M.Zaveri & Co., Company Secretaries has been appointed as the scrutinizer to scrutinize e e-voting procedure in a fair and transparent manner The details pursuant to the provisions of the Companies Act 2013 & rules

made there under are as follows: 1. All the businesses as set out in the Notice of the AGM may be

- transacted through voting by electronic means;
- The cut-off date is Saturday, August 22, 2020; Date and time of commencement of Remote e-Voting from Tuesday, 25th August, 2020 at 9.00 a.m. (IST).
- Date and time of end of Remote e-Voting is Friday, 28th August, 2020 at 5.00 p.m. (IST). Remote E-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on 28th August, 2020. During this period, members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting module shall be disabled by LIIPL.

Any person who acquires shares and becomes member of the Company after dispatch of the Notice may go through the Remote E-voting instructions as mentioned in the Notice of AGM or sending request to enotices@linkintime.co.in

Members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/ OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM. Detailed instruction for remote e-voting, joining the AGM and e-voting during the AGM is provide in the 33rd Notice of AGM.

Voting right of the members shall be in proportion to the equity shares held

by them in the paid-up equity share of the Company as on Saturday, 22nd August, 2020 ("Cut-Off Date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cutoff date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM.

In case of any grievances connected with regards to remote e-voting you may refer the Frequently Asked Questions (FAQ's) for shareholders and evoting user manual available at the download section of https://instavote.linkintime.co.in or call on Tel: 022-49186000 or send a

request at enotices@linkintime.co.in. Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company, its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for evoting are being sent on the registered email address.

In case the shareholder has not registered his/her/their email addresses with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Acconmandate for receipt of dividend, the following instructions to be followed: i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd

www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details and upload the required documents and submit. OR

ii) In the case of Shares held in Demat mode:

Place: Mumbai

Date: 7th August, 2020

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demail account as per the process followed and advised by the DP. For Lovable Lingerie Limited

L Vinay Reddy **Managing Director** (DIN: 00202619)

TENDER NOTICE INVITING TENDERS OF GETCO CORPORATE OFFICE, VADODARA GETCO: www.getcogujarat.com Dept-GOG: http://guj-épd.gov.in Tender Notice No. ACE:Proc:TN-08:2020-2021

[A] PROCUREMENT: (1) ACE(Proc)/E-2795/V/ Adobe Acrobat license/ 2020-21
(2) ACE(Proc)/E-2799 /V/ Automation in Blood Bank / GMERS/ 2020-21 (3) ACE
(Proc)/ III/E-2794/ Various types of LA/2020-21 (3) ACE(Proc)/E-2793/II/EHV
Class Transformers & Reactor/ 2020-21 (4) ACE (Proc.)/ E-2771/ Fired wedge & Connectors/2020-21.

[B] LINE: GETCO/TR-II/TL/220kV/S&E/2485: Balance work of Supply & Erection of 220kV D/C Gavasad - Salejada line on tower with AL-59 Conductor (Equivalent weight of ACSR Zebra Conductor) - 96.27 km on turnkey basis.

[B1] LINE: GETCO/TR-II/TL/220kV/S&E/2483: Supply, Erection, Testing & Commissioning of 220kV D/C Kasor - Anand TSS (NHSRCL) Line with ACSR Zebra Conductor with OPGW Cable & FOTE - 30.20 kM on turnkey basis

[C] CIVIL: GETCO/CE (Proj.)/SE(C)/ TCN-17/ 20-21/ For Civil Works : (1)

Compound wall and Area grading work of 220kV Ghiyavad S/S Ta: Wankaner Dist:
Morbi under Gondal TR Circle (2) Civil package work of 66kV Bhogat S/S Ta:
Khambhaliya Dist: Devbhumi Dwarika under Jamnagar TR Circle. (Reinvite) (3)
Civil package work of 66kV Bakrol S/S Ta: Daskroi Dist: Ahmedabad under Nadiad CIVII package work of 56kV Bakrol 5/S 1a: Daskrol Dist: Animedabad under Nadiad TR Circle. (4) Civil package work of 66kV Vavol 5/S Ta: & Dist: Gandhinagar under Mehsana TR Circle. (5) Civil package work of 66kV Bhutiya (Danadara) S/S Ta: Kapadvanj & Dist: Kheda (Nadiad) under Nadiad TR Circle. (6) Civil package work of 66kV Thavad S/S Ta: Kapadvanj & Dist: Kheda (Nadiad) under Nadiad TR Circle of 66kV Thavad S/S Ta: Kapadvanj & Dist: Kheda (Nadiad) under Nadiad TR Circle [C1] CIVIL: GETCO/CE (Proj.)/SE(Cj)/TCN-15/20-21 / For Civil Works: (1) Civil package work of 66kV Khadiya S/S Ta: Junagadh & Dist: Junagadh under Junagadh TR Circle. (2) Civil package work of 66kV Ambardi S/S Ta: Gondal Dist: Rajkot under Gondal TR Circle. (3) Civil package work of 66kV Kharachiya Jam S/S Ta: Gondal Dist: Rajkot under Gondal TR Circle. (4) Civil package work of 220kV Kamalapur S/S Ta: Jasdan Dist: Rajkot under Gondal TR Circle Above Tender are available on web-site www.gseb..com & www.getcogujarat.com (for view and download only) & https://getco.nprocure.com (For view, download and on line tender submission).

Note: Bidders are requested to be in touch with our website till opening of the Tender Addl. Chief Engineer (Procurement) "Energy Saved is Energy Generated"

POINT

### ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED

(CIN:L74900MH2008PLC182869)
(Formerly known as ONE POINT ONE SOLUTIONS PRIVATE LIMITED) ower-7, 6th Floor, Vashi, Navi Mumbai -400703.Tel No.: + 91 (22) 6687 3800, Fax No.: + 91 (22) 6687 3889,

Website: www.1point1.in Email: investors@1point1.in NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that in view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of Annual General Meeting through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") ("hereinafter referred to as "electronic model") without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Colligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 12" Annual General Meeting of the Members of One Point One Solutions Limited will be held on Monday, 31" August 2020 at 10:00 a.m., through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice of 12" Annual General Meeting.

a.m., through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice of 12th Annual General Meeting.

In compliance with aforesaid circulars, section 101 and 136 of the Companies Act, 2013, electronic copies of the Notice of the AGM and the integrated Annual Report for the financial year 2019-20 will be sent to all the shareholders through electronic mode by Company's Registrars and Share Transfer Agent M/s Link Intime India Private Limited whose email addresses are registered with the Company's Depository Participan(s). The Shareholders holding share in dematerialised mode and whose email addresses are not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their respective depository participants. Shareholders holding share in physical mode are requested to demat their holdings /furnish their email addresses and mobile numbers to the Company's Registrars and Share Transfer Agent M/s Link Intime India Private Limited. The integrated Annual Report for the financial year 2019-20 including the Notice conveying the Tweltih Annual General Meeting is available on the website of the Company (<a href="https://www.no.int.lin">www.no.int.lin</a>). The shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send the physical copies of AGM Notice and Annual Report 2019-20 to the shareholders.

the shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set out in the notice of AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the notice of 12<sup>th</sup> Annual General Meeting is available on the website of the Company (www.lpointt.in). In terms of Section 108 of the Companies Act, 2013, the Company is providing facility for voting by electronic means ("e-voting") to its members for which the Company has engaged the services of CDSL to provide e-voting facilities. The Board of Directors of the Company has appointed Mrs. Kumudini Bhalerao, Practicing Company Secretary (FCS: 8667; CP: 6690) as Scrutinizer to scrutinize the voting and remote e-voting and e-voting at the meeting process in a fair and transparent manner. The procedure to be followed by the members for e-voting is as follows:

as rollows:

In terms of section 91 of the Companies Act 2013 and applicable rules made thereunder, the company has fixed Monday, 24th August 2020 as he record date for Annual General Meeting. The remote e-voting period begins on Friday, 28th August, 2020 at 10.00 a.m. and ends on Sunday, 30th August, 2020 at 5.00 p.m. During this period members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized orm, as on the cut-off date i.e. Monday, 24th August 2020, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL or voting, thereafter.

for voting, thereafter.

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on cut of date i.e. Monday, 24th August 2020, only shall avail the facility of remote e-voting/ e-voting at the meeting. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 25th August 2020 (both days inclusive).

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and hoding shares as of the cut-off date i.e. Monday, 24th August 2020, may obtain the User ID and Password by sending a request to any of the following email ids: helpdask.evoting@cdslindia.com or mt.helpdask@linkhitme.co.in or pritesh.sonawane@tpoint.in or bhavani.ankam@linkhitme.co.in.

Members who have casted their vote through remote e-voting may also attend the Meeting but shall not be eligible to cast their vote(s) again. For detailed instructions pertaining to e-voting, members may refer Notes to Notice of the Annual General Meeting. In case of any query or grievance pertaining to the e-voting procedure, Shareholders may get in touch with following:

Mr. Rakesh Dalvi

Central Depository Services India Ltd.

Place: Mumbai Date: 7th August 2020

Address: A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatial Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400013, Tel: 022-23058542, Email id: helodesk.evoting@cdslindla.com

sed from the website of the Company www.1point1.in or the website of National Stock Exchange of India Limited Further details may be acce viz. www.nseindia.com. By order of the Board of Directors Sd/-



# **Nacleus Software Exports Limited**

CIN: L74899DL1989PLC034594 Registered Office: 33-35, Thyagraj Nagar Market, New Delhi - 110003

Tel: +91 - 120 - 4031400; Fax: +91 - 120 - 4031672;

Email: investorrelations@nucleussoftware.com, Website: www.nucleussoftware.com

EXTRACT OF INTERIM FINANCIAL RESULTS OF NUCLEUS SOFTWARE EXPORTS LIMITED FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2020 (Amount in Rupees Lakhs)

			CONSOLIDATED	)	STANDALONE			
SL.			Quarter Ended		Quarter Ended			
No.	Particulars	30 June 2020	30 June 2019	31 March 2020	30 June 2020	30 June 2019	31 March 2020	
d.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total income from operations (net)	12,835	12,405	13,823	11,299	10,549	11,894	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	4,643	2,142	3,811	4,523	2,914	4,602	
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	4,643	2,142	3,811	4,523	2,914	4,602	
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	3,633	1,657	2,814	3,555	2,350	3,525	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,872	1,458	2,172	3,751	2,146	2,884	
6.	Equity Share Capital	2,904	2,904	2,904	2,904	2,904	2,904	
7.	Reserves (excluding revaluation reserves as shown in the Audited balance sheet of previous year)				*	ŝ	<b>.</b>	
8.	Earnings Per Share - (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)							
	Basic (INR)	12.51	5.71	9.69	12.24	8.09	12.14	
	Diluted (INR)	12.51	5.71	9.69	12.24	8.09	12.14	

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.nucleussoftware.com.
- The Honourable National Company Law Tribunal (NCLT) of New Delhi vide its Order dated 18 March 2020 approved the Scheme of Amalgamation (referred to as "the Scheme") of Virstra -I Technology Services Limited (referred to as "Virstra") and Avon Mobility Solutions Private Limited (referred to a "Avon") with the Company, the certified copy of which was received by the Company in the current quarter. Consequent to the above Order and subsequent filing of the said certified copy with the Registrar of Companies, NCT of Delhi, the Scheme has become effective.

As per directions of the Honourable NCLT and applicable provisions of the Companies Act, 2013, the Company, Avon and Virstra have filed the requisite E-forms along with certified copy of the above NCLT Order and the Scheme with the Registrar of Companies, NCT of Delhi/ Ministry of Corporate Affairs (MCA) on 30 June 2020. As on date, the requisite E-forms are currently pending for approval with MCA.

Upon coming into effect of the Scheme, the business undertakings of Virtsra and Avon have been transferred to and vested in the Company w.e.f 1 April 2019 which is the appointed date

and these interim financial results have been prepared accordingly giving effect to the Scheme. By Order of the Board

ware Exports Limited Sd/-Vishnu R Dusad

**Managing Director** 

Date: 7 August 2020

Place: NOIDA

**Aamber** 

# AMBER ENTERPRISES INDIA LIMITED

Registered Office: C-1, Phase – II, Focal Point, Raipura Town – 140 401, Puniab Corporate Office: Universal Trade Tower, 1st Floor, Sector - 49, Sohna Road, Gurugram - 122 018, Haryana E-mail: info@ambergroupindia.com; Website: www.ambergroupindia.com Tel: +91 124 3923000; Fax: +91 124 3923016, 17; CIN: L28910PB1990PLC010265

# Extract of unaudited financial results for the guarter ended 30 June 2020

(Rs. in lakh except for per share data)

	Cons	olidated				Standalone			
3 months ended (30 June 2020)	Preceding 3 months ended (31 March 2020)	Corresponding 3 months ended in the previous year (30 June 2019)	Previous year ended (31 March 2020)	SI. No.	Particulars	3 months ended (30 June 2020)	Preceding 3 months ended (31 March 2020)	Corresponding 3 months ended in the previous year (30 June 2019)	ended
(Unaudited)	Audited as explained in note 5	(Unaudited)	(Audited)			(Unaudited)	Audited as explained in note 5	(Unaudited)	(Audited)
25,945.14	1,31,518.30	1,23,593.78	3,96,279.33	1.	Total Income from Operations	19,083.26	1,04,608.39	99,569.99	3,00,273.51
(3,558.72)	7,008.62	9,153.10	19,074.33	2.	Net (Loss) / Profit for the period (before tax, exceptional and extraordinary items)	(2,855.06)	5,198.90	7,617.30	12,890.89
(3,558.72)	7,008.62	9,153.10	19,074.33	3.	Net (Loss) / Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,855.06)	5,198.90	7,617.30	12,890.89
(2,391.57)	6,282.39	6,432.75	16,414.49	4.	Net (Loss) / Profit for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(1,874.92)	5,323.48	4,857.81	11,794.00
(2,415.10)	6,246.19	6,425.84	16,323.78	5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		5,322.13	4,851.39	11,764.62
3,144.65	3,144.65	3,144.65	3,144.65	6.	Equity Share Capital (Face Value Rs.10 Each)	3,144.65	3,144.65	3,144.65	3,144.65
9			1,09,695.75	7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	le.	9	-	1,04,930.53
					Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) –				
(7.14)	19.98	19.47	50.37	8.	Basic earnings per share (in rupees)	(5.96)	16.93	15.45	37.50
(7.14)	19.98	19.47	50.37		Diluted earnings per share (in rupees)	(5.96)	16.93	15.45	37.50

### Notes to above extract:

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter ended 30 June 2020 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended time to time). The full format of the unaudited financial results for the quarter ended 30 June 2020 is available on the Company's website (www.ambergroupindia.com) and on the website of the
- stock exchanges where the Company's equity shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). Figures of the previous periods have been regrouped/ rearranged/ reclassified, wherever necessary to comply with financial reporting requirements.

Place: Gurugram Date: 7 August 2020 For Amber Enterprises India Limited **Jasbir Singh** (Chairman & CEO)

# वाळूची उपलब्धता तपासण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर

सोलापूर, दि. (हिंदुरशान समाचार) सध्या भीमा नदीपात्रात वाळ् असल्याने सर्वेक्षणाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता शासनाच्या धोरणानुसार वाळू लिलाव

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public at large that my client Shri Vipin Rampravesh Singh has acquired a Flat situate at No.307.on the third floor. Building known as Ostwal Niketan and society known as Ostwal Niketan Co-op. Hsg.Soc.Ltd, B.P. Road, Bhayandar (E), Dist: Thane -401105, from Smt. Bharti Rajesh Singh, vide Original Agreement for Transfer Dated 31st day of December 2004, duly registered dated 16th day of February 2005. bearing document No. TNN4-

It is reported that out of the chain Agreement the following document is missing.

Original Agreement for transfer executed by and between Shri Shankarlal Khumanji Joshi as a vendor/Transferor and Shri I.A. Jaya Singh & Smt. Revi Jaya Singh as a Purchasers/ transferees Dated 7th day of October 1992, which is found lost/misplaced some where in Bhayandar (E) and untraceable, about which my client has given Police Complaint at Navghar Police Station Bhayandar (E), Dist: Thane, vide Propert Missing Register Number-25850/2020, Dated:6tl August 2020. The said flat is in use, occupation

and possession of my client, If any person found in possession whethe physical or constructive of this "agreement" or is interested therein by way of sale, exchange, charge, gift, trust, inheritance, possession, lease, Mortgage, lien or otherwise, howsoever, he/she/they is/are requested to communicate in writing or return to the same within 15 days of this notice to the under signed, failing which the claim of any person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned. Sd/

Place: Bhayandar (E) S. P. PANDEY Advocate High Court Off.: B/109,Narmda Jyoti Co-op.Hsg. Soc. Ltd. P.Road, Bhayandar (E), Dist: Thane-401 105.

पवर्ड पोलीस स्टेशन , मंबर्ड दिनांक:- २८ - ०७ - २०२० प्रमाणित केले जात आहे की श्री मोहन भूमाणित कल जात आह का आ मान्य मुशारीपरमबील राघवन, वय - ५२ वर्ष व्यवसाय -काहीच नाही , राहणार पलॅट नं. ७०२, समोआ को-ऑप. सोसायटी प्रालि. जी एल कम्पाऊँड, हिरानंदानी हॉस्पिटल - जवळ पवर्ड, मुंबई, मोबाईल नं. ८१६९७२४४४ यांच्याच्दारे पवर्ड पीलीस स्टेशन येथे येऊन सुचित करण्यात आले आहे की, निर्देशित विवरण्याची वस्तु / कागदपत्रे आदि दिनांक २१.०५. २०२० रोजी दुपारी 3.00 ते 3.30 या वेळेत यांच्या आय. आय. टी मेन गेट, पवई येथे झेरॉक्स प्रत काढण्यासाठी पायी जात असताना कोठेतरी पडून गहाळ झाली होती. यासंदर्भात तपशिल पवई पोलीस

स्टेशन येथे गहाळ वस्तू / कागदपत्र रजिस्टरमध्ये नींद क्रमांक १४४६/२०२० दिनांक २८.०७.२०२० नुसार नींद आहे. हरविलेल्या वस्तुंचे वर्णन : मोहन मुशारिपरमबील राघवन आणि सुदाम परशुराम पवार यांच्या नावाने केलेली अग्रीमेंट फॉर सेल रजिस्टर क्रं के. ए. आर. ए. एल २/७५२१/ २०१५ दिनांक ०७ ऑगस्ट २०१५ आणि डीड ऑफ कॅन्सलेशन रजिस्टर क्रं के. ए. आर. ए. एल. २/११४६८/ २०१५ दिनांक ११ डिसेबर २०१५, पत्ताः- प्लॉट नं २०२ , सी विंग २ रा मजला पवई (जुने) प्लॉट नं ४०६ बी विंग, ४ था मजला त्रिनिटी को ऑप हार्ज़र्सिंग सोसयटी प्रा.लि. पवई मुंबई-

४०००७६ (नविन) हरविलेले कागदपत्र १. अग्रीमेंट फॉर सेल २. डीड ऑफ कॅन्सलेशन

> पोलीस अधीकारी पवई पोलीस स्टेशन , मुंबई सर्वांना विनंती आहे कि कोणाला हरवलेली वस्तू सापडल्यास कृपया १० दिवसात आणून देण्याची कृपा कॅरावी

#### जाहीर सूचना नमना क आयएनसी- २६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून

दसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता ु वत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम

(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणा

हेनिल एक्सीम पायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकत कार्यालय: २०१, जोहरी मेन्शन, २रा मजला, २५९, ळबादेवी रोड, मुंबई, महाराष्ट्र-४००००२. भारत

#### (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

गर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. २० जुलै, २०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून तेळंगणा राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विगेधाचे कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन डाईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार पनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालया

पाठवावे. हेनिल एक्झीम प्रायव्हेट लिमिटेडकरिता

सही / -किर्तीकुमार ताराचंद दोशी डीऑयएन:००४५१५७७ संचालक दिनांक: 0७/0८/२०२०

ठिकाण: मंबई नोंदणीकृत कार्यालय: २०१, जोहरी मेन्शन ररा मजला, २५९, काळबादेवी रोड, मुंबई महाराष्ट्र-४००००२, भारत

### MAJESCO MAJESCO माजेस्को लिमिटेड

मीआयएन:एल७२३००एमएच२०१३पीएलसी२४४८७

नोंद.कार्यालय: एमएनडीसी, एमबीपी-पी-१३६, महापे, नवी मुंबई-४००७१०. दूर.:०२२-६१५०१८००, फॅक्स:०२२-२७७८१३२० वेबसाईट:<u>www.majesco.com</u> ई-मेल:investors.grievances@majesco.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे याकरिता शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी माजेस्को लिमिटेडच्या . चालक मंडळाची सभा होणार आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ४७(२) नुसार सदर सूचना खालील वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध बीएसई लिमिटे ड (www.bseindia.com), (२) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि (३) कंपनी (https://ir.majesco.com)

> संचालक मंडळाच्या आदेशान्वर माजेस्को लिमिटेडकरित सही/-

> > वारीका रस्तोगी

कंपनी सचिव

ठिका: नवी मुंबई

देनांक: ०७.०८.२०२०

करण्यासाठी वेळेत वाळू लिलाव उपलब्ध आहे ? यासाठी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करणे, पाण्याखाली वाळू किती

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का ? याची चाचपणी सुरू आहे.

#### Reliance Industries Limited

Reg office: 3rd floor, Maker Chambers 4, 222 Nariman Point, Mumbai, Maharastra, 40002 NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of Reliance Industrie imited Lost/misplaced and the holder of of the said securities have applied to the compa to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securitie should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date ,else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the Shareholders No of the Certificate Nos Distinctive Number (s)

	Securities			
Jai Prakash Narayan	200	55171377 62729905	466817795 to 466817819 1341627633 to 1341627657 2226200867 to 2226200891 2232474092 to 2232474116 6909970523 to 6909970622	
			0.1/	ı

Sd/-Jai Prakash Narayan

#### एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ओनिडा हाऊस, जी-१, एमआयडीसी, महाकाली केव्ज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. **द्र:**:०२२-६६९७५७७७/ **फॅक्स:**०२२-२८२०२००२ **सीआयएन क्र.**:एल३२३००एमएच १९८ १पीएलसी०२३६३७. वेबसाईट:www.onida.com, ई-मेल:investors@onida.com

## व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य दृकश्राव्य माध्यमातून

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत सदस्यांना सूचना ादुस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की**, एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड** (कंपनी) च्य

सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य दृकश्राव्य माध्यमातून कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता दायित्व व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०९५ सहवाचिता सहेकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२० व ५ मे २०२० (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दि.१२ ते, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सामायि ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होणार आहे.

रमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०१९–२० यासह एजीएम सूचन ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद्र आहेत त्यांना विद्यत स्वरूपाने पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सचना कंपनीच्य www.onida.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध असून डाऊनलोड करता येईल.

वद्यत मतदान प्रणालीने किंवा सभे दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमो पद्धतीने मत देण्याची संधी सदस्यांना आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात आणि ज्यांचे ई–मेल नों नाहीत अशा सदस्यांना रिमोट ई-वोटिंग/सदस्यांकरिता ई-वोटिंगची पद्धत एजीएम सुचनेत नमुद आहे नदस्यांना व्हीसी सुविधा/ओएव्हीएम मार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. याचे संपुण तपशील एजीएम सूँचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कार्यद २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

मसीए परिपत्रक, सेबी परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्यास एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी नहभागीदारकडे नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करून त्यांचा ई–मेल नोंद करावा नेणेकरून त्यांना ई–वोटिंगसह व्हीसी सुविधा/ओएव्हीएम मार्फत ३९व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासात लॉगइन तपशील आणि/किंवा वार्षिक अहवाल, एजीएम सूचना प्राप्त करता येईल.

वास्तविक	कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट
भागधारणा	लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in वर सदस्याचे फोलिओ क्र,
	सदस्याचे नाव व पत्ता, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू),
	पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत व अन्य दस्तावेजांची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत (वाहन
	परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) ई-मेल करावे.

कृपया तमचे ई-मेल तमचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे डीपीद्वां

भागधारणा दिलेल्या सल्ल्यानसार नोंद/अद्यायावत करावे. एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करित

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.०८.२०२०

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ०७.०८.२०२०

HITECH

प्रमुख-सहकार प्रकरणे, विधी व कंपनी सचिव हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

ललित चेंदवनक

CIN:L28992MH1991PLC168235 नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई-४०००१३

दुर.क्र.:+९१-२२-४००१६५००/२४८१६५००, फॅक्स:+९१-२२-२४९५५६५९ वेबसाईट:www.hitechgroup.com, ई-मेल:investor.help@hitechgroup.com

#### सूचना हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

महकार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांनी त्यांचे विविध परिपत्रकानुसार सुचिबद्ध कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारेण सभेची सूचना (एजीएम), वार्षिक अहवाल व इतर पत्र व्यवहार भागधारकांना विद्युत स्वरुपात पाठविण्याची अनुमती दिली आहे कारण कोविड-१९ प्रादुर्भावामुळे झालेल्या अडचर्णामध्ये एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत कंपनी कायदा २०१३ च्या तरतदीनसार तसेच त्यातील नियमाअंतर्गत व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार ई–मेलने पाठविले आहे.

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना आम्ही विनंती करीत आहोत की, त्यांनी त्यांचे ई मेल किंवा बँक खाते तपशील खालीलप्रमाणे नोंद/अद्यायावत करावे.

विद्युत स्वरुपात डिपॉझिटरीकडे भागधारणा असल्यास त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार मार्फत: आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र यांना rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे, द्र.:४९१८६०००

नदस्यांच्या सुविधेकरिता कंपनीने विद्युत स्वरुपात कंपनीचा वार्षिक अहवाल व एजीएम सूचना (रिमोर ई-वोटिंग माहितीसह) प्राप्त करण्याच्या मर्यादेत उद्देशासाठी भागधारकांची ई-मेल नोंद/अद्यायाव करण्यासाठी वेब पोर्टलची प्रक्रिया सुरू व विकसीत केली आहे. सदस्यांनी  ${
m https://}$ linkintime.co.in/emailreg/email\_register.html च्या लिंकवर जाऊन त्यातील सूचनांचे पालन करून ३१ ऑगस्ट, २०२० किंवा त्यापुर्वी त्यांचे ई-मेल तात्पुरते अद्यायावत करावेत न्या भागधारकांचे मोबाईल क्रमांक कंपनीकडे उपलब्ध आहेत त्यांना आरटीए मार्फत एसएमएस कंपनीने पाठविले आहेत. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यात दिलेल्या लिंकद्वारे क्लिक करून एमएसएमल प्रतिसाद द्यावा आणि एजीएम सूचना/वार्षिक अहवाल २०२० प्राप्त करण्यासाठी त्यांचा ई–मेल व इतर तपशील नोंद करावेत आणि कंपनीकडून विद्युत स्वरुपात इतर पत्र व्यवहार प्राप्त करावा.

ज्या भागधारकांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक यापुर्वीच नोंद/अद्यायावत आहेत त्यांनी उपरोक्त प्रक्रिया करणे आवश्यक नाही.

> मंडळाच्या वतीने व करित नमिता तिवार्र कंपनी सचिव

( Lloydsteel

# लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं.ए-५/५, एमआयडीसी इंडस्टीयल एरिया. मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१.

कॉपॉरेट कार्यालय: ट्रेड वर्ल्ड, ''सी'' विंग, १६वा मजला, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. फोन: ९१-२२-६२९१८१११,

काम: प्लॉट नं.ए-६/३, ए-५/५, ए-५/४, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. फोन: (०२५२४) २२२२७१/७२, सीआयएन:एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५,

#### ई-मेल:infoengg@lloyds.in वेबसाईट:www.lloydsengg.in २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

पेथे सूचना देण्यात येत आहे की**, लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची २६वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतूदी सहवाचिता एमसीए परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि २०/२०२० दि.५ मे, २०२० च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०९३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, २६व्या वार्षिव ार्वसाधारण सभेनिमित्त बुधवार, २ सप्टेंबर, २०२० ते मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत

कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या <u>www.lloydsengg.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्य अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.connect2nse.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाही त्यांनी त्यांचे ई–मेल नोंद करावे. डिमॅट स्वरुपात भागधार असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करून ई–मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेअ सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे <u>investor@bigshareonline.com</u> मेलवर किंवा २६व्या एजीएग सूचनेत जोडलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी प्रपत्र पुर्णपणे भरून <u>investor@bigshareonline.com</u> ई नेलवर पाठवावे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांना खालीत प्रक्रियेचे पालन करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग मार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल. वास्तविक भागधारकांकरिता: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्य

डिमॅट भागधारकांकरिता: डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅ (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक . तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्य investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.

investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.

आमचे आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधतील आणि वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे देतील -बोटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या २६व्या एजीएम सचनेचे टीप क्र.२१ मध्ये नमुद माहितीच संदर्भ घ्यावा. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तकारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्युएल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई–मेल करावा किंवा दूर.१८००२२ ५५३३ वर संपर्क करावा लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड करित

पी.आर. रवी गणेश दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२० कंपनी मचित्र

### सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ प्रभावना भावनारुपः एतह्नकुष्ठिरुरुपाएकप्रशासिक विश्वति १५८०१ सीआवपुरः एतह्नकुष्ठिरुपामप्रशासिक १९८०१ ई-मेल:sitltd@ymail.com, वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in ३० जुन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली

संपलेली

तपशील	तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	तिमाही ३०.०३.२०२० अलेखापरिक्षित	तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	वर्ष ३०.०३.२०२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्बळ)	१६५.४४	१३८.७३	१४२.८८	५६७.१४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१३९.९३	११५.७५	११५.४०	४७०.५६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	१३९.९३	(50.50)	(\$\$0.8%)	(२५९.३२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१४१.२२	(\$5.\$5)	(३३०.६६)	(१६३.४४)
कालावधीकरिता एक्षण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न)	७५१.१४	(६९८.८५)	(३५४.0५)	(७०४.७५)
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती भाग)	89.90	89.90	४९.९0	४९.९0
उत्पन्न प्रतिभाग (ಕ.१० प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ व सौमिकृत	₹८.३0	(१६.३९)	(६६.२६)	(५२.७९)
टिप:				

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर किगयर्सेट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंब्रसह सारद करण्यात आलेली ३० चून, २०२० रोजी संपतेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कार्षीच सविस्तर मनुम्यतील उत्तार आहे. ३० जुन, २०२० रोजी संपतेल्या मेमासिक वित्तीय निष्कार्षीच संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sunriseindustrial.co.in बेबसाईटकर

मुंबई, ०७ ऑगस्ट, २०२०



सहकार कक्ष, झोपुप्रा.मुंबई जा.क्र.झोपुप्रा/सहनिस/कार्यसन-१/टे.सी.४/सन २० SRA/CO/OW/2020/14542 दिनांक: ०६/०८/२०२०

<u>- ःसोडत पध्दतीने सदनिका वाटपाची नोटीसः-</u>

ओम श्री सिद्धेश्वर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क. ३८९ (पार्ट), | ३८९/१३१ ते १४३, ३९५, ३९५/१ ते ९, ३९६, ३९६/१ ते १५, ३९७, ३९७/१ ते ७, ३९८, ३९८/१ ते ८ ऑफ मौजे कन्हेरी, ता. बोरीवली, रायडोंगरी रोड, बोरीवली (पूर्व) मुंबई- ४०००६६ या संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ व पुरवणी परिशिष्ट-२ मध्ये पात्र झालेल्या ७० झोपडीधारक सभासदांना कळविण्यात येते की, मा. सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई यांचेकडील दिनांक ०५/०८/२०२०रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणाचे परिपत्रक क्र.१६२/ दिनांक २३/१०/२०१५ व अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार संस्थेतील एकूण ७० पात्र झोपडीधारकांना इमारतीमधील निवासी सदनिकांचे सोडत पद्धतोने वाटप करण्यासाठी मी निम्नस्वाक्षरीकार माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार निवासी झोपडीधारकांची यादी पुनर्वसन योजनेच्या भूखंडावर नोटीशीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. वाटप यादीमधील झोपडीधारकांच्या या बाबत . चना व हरकती असल्यास त्यांनी दिनांक १२/०८/२०२० पर्यंत प्राधिकरणाच्या खालील नमुद ईमेल आयडीवर सादर कराव्यात. सूचना व हरकती विचारात घेऊन कायम केलेली एकूण ७० पात्र झोपडीधारकांसाठी सदिनका वाटप सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १४/८/२०२० रोजी ठिक दुपारी १२.३० वाजता प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने झूम ॲप (ZOOM APP) वर आयोजित केलेली आहे. प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांना झूम ॲप (ZOOM APP) वर सोडतीद्वारे निवासी सदनिकांचे वाटप करण्यांत येणार आहे. त्यानुसार सोडतीच्या दहा मिनिट अगोदर खाली दिलेल्या लिंकवर विहीत तारखेस लॉटरी प्रक्रियेत सहभाग घेण्यात यावा.

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/ दिनांक २३/१०/२०१५ व ऑनलाईन पद्धतीने लॉटरी घेणेकामी अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार ऑनलाईन झूम ऑप (ZOOM APP) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील एकुण ७ ० निवासी सदनिकांचे वाटप करणे. सही/- (सुनिल धोंडगे)

Meeting ID: 475 986 4543 Password: sra321 टिप:

प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी २, झो.पु.प्रा.मुंबई

१) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये विहीत वेळेत तारखेस सहभागी व्हावे २) सोडतीच्यावेळी ज्या झोपडीधारकाचे नांव परिशिष्ट - २ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती अंध्

अपंग, विधवा महिला कुटुंब प्रमुख यांनी पुनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सदनिकांची प्राधिकरणाच्या sravcmumbai@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक १२/८/२०२०पर्यंत लेखी पत्राने मागणी केल्यास परिपत्रकातील तरतुदीनुसार सदिनका वाटप करण्यात येईल. सदर गटातील व्यक्तिनी ईमेल आयडीवर शासनमान्य अर्ध, अपंग, विधवा या

३) ज्या झोपडीधारकांना परिशिष्ट - २ मध्ये हस्तांतरण शुल्क, झोपडी ओळखपत्र शुल्क नुकशान भरपाई शुल्क भरणा करणेबाबत तसेच मतदार यादीनुसार पात्र, गणना फॉर्म भरलेला नाही फोटोपास सादर केल्याखेरीज पुनर्वसन इमारतीत सदिनका देण्यांत येवू नये. असे नमुद केलेले आहे, अशा झोपडीधारकांना सदर वाटपावेळी सदिनका वाटप करण्यात येईले. परंतु, त्यांनी परिशिष्ट - २ मधील नमुद शुल्क भरणा केलेनंतर सदनिका वाटपपत्र देण्यात येईल.

१) चेअरमन/ सेक्रेटरी, ओम श्री सिद्धेश्वर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क्र. ३८९ (पार्ट), ३८९/१३१ ते १४३, ३९५, ३९५/१ ते ९, ३९६, ३९६/१ ते १५, ३९७, ३९७/१ ते ७, ३९८, ३९८/१ ते ८ ऑफ मौजे कन्हेरी, ता. बोरीवली, रायडोंगरी रोड, बोरीवली (पूर्व), मुंबई- ४०००६६.

२) मेसर्स सिद्धेश्वर बिल्डर्स प्रा. लि. (वेंकासक) ३) संस्थेच्या नोटीस बोर्डावार माहिती व प्रसिद्धीसाठी.

प्रतः माहितीसाठी सविनय सादर : मा. सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), .पु.प्रा., मुंबई.

# ⋘ **MAHA**TRANSCO

applicable GST

RFx No.: 7000016799

(रु.लाख

संपलेली

सनराईज इंडस्टीयल टेडर्स लिमिटेड

डीआयएन:०००७७२४

#### **RE-TENDER NOTICE**

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed & registered Electrical contractors on Mahatransco Website http://srmetender.mahatransco.inforthefollowing Tender Specification.

Tender No.: Tender -38/2020-21 Name of Tender: Re-tender for Supply & Erection of CT-PT Marshalling Boxes at 100KV Nocil Substation under EHV (O&M) Dn.,Bhandup for FY 2020-21 Tender Fee :- Rs. 500 /- +

Online Downloading the RFx: Dt.08.08.2020, 10:00 Hrs to Dt.17.08.2020, 10:00 Hrs. Online Submission of the RFx :On or Before Dt.17.08.2020, 10.00 Hrs. Online Opening of the Techno Commercial RFx:

Dt.17.08.2020, at 11:00 hrs (If possible). Online Opening of the Price bid: Dt.17.08.2020 at 12:00 hrs ( If possible) For further details visit our website :- http://srmetender.mahatransco.in

Mobile No. 9819927988 Note: All eligible Supplier / Contractors are mandated to get enrolled on SRM ETenders (New) portal of MSETCL.

(Arvind Bhagat) **Executive Engineer** EHV (O&M) Dn, Bhandup



मित्स केम प्लास्ट लिमिटेड

Contact Person :- The DY. Executive Engineer (O) Tel No. 022-27606198, (P) 022-27601141 &

कृत कार्यालय: ३२९, गाला कॉम्प्लेक्स, ३रा २५९२००४४, ई-मेल:00000@ymail.co

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(રુ.ભાર્લ)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	संपलेली १२ महिने ३१.०३.२०२० लेखापरिक्षित
. एकूण उत्पन्न	३२८३.७९	३२७४.६३	१३८८६.७२
. कर व अपवादात्मक बाबपुर्व साधारण प्रक्रियेतून नफा/(तोटा)	२५५.७२	৬१.४६	५८१.७८
. करपूर्व नफा/(तोटा)	२५५.७२	७१.४६	५८१.७८
. करानंतर कालावधीकरिता निब्वळ नफा/(तोटा)	१८०.६८	६७.६०	३९७.५१
. एकूण सर्वंकष उत्पन्न	१८०.६८	६७.३६	३९६.५७
. भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	१२०७.२६	४०२.४२	१२०७.२६
. इतर समभाग मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून	-	-	१८१०.३६
. मूळ उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)	8.40	0.4६	३.२९
. सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)	8.40	0.4६	३.२९
	7 ~ ~ ~		0000

टिप: १. सेबी (लिस्टिंग ऑब्क्टिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्त निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या आणि कंपनीच्या www.mitsuchem.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. २. २७ मे, २०२० पासून कंपनीने मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य बोर्डवर प्रवेश केलेला आहे. तदनुसार मागील कालावधीकरिता कंपनीने वित्तीय निष्कर्ष तथार केलेले नाही. तथापि ३० जून, २०१९ व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे तुलनात्मक आकडे हे कंपनीचे कारभार सत्य व योग्य दर्शविण्याबाबत वित्तीय निष्कर्षाच्या हमीमुळे योग्य कारवाईनंतर व्यवस्थापनादारे तयार करण्यात आले.

> मित्स केम प्लास्ट लिमिटेडकरित जगदीश देधिय अध्यक्ष व पूर्णवेळ संचालक

POINT

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०७.०८.२०२०

#### वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

(पूर्वीची वन पॉईंट वन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) ानल इन्फोटेक पार्क, टी–७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. **त्र्**∴+९९(२२)६६८७३८००, फॅक्स:+९९(२२)६६८७३८८९ **ई-मेल**ः investor@1point1.in, वेबसाईटः www.1point1.in नोंदणीकृत कार्यालय: इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, टी-

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड–१९ प्रादर्भावामूळे सहकार मंत्रालयाने त्यांचे परिपत्रक क्र.२० दि.५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४ दि.८ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र.९ त्रा परिचार यो जात था, जावन २, अनुनाराज्ञ राहिकार नारायन राजन अरूर १० ५० में, २००० राह्याका राजन ४, १६ ए.८. एक., १००० दि १३ एप्रिल, २०२० (यापुढे एमसीए परिपर्क स्टूप्त संदर्भ) नुसार सामायिक ठेकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीवाय विडीओ कॉन्फरसींग (बीसी)/अन्य दुकाराय संदर्भ (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसायारण समा घेण्याची अनुमती पिळाली आहे. एमसीए परिपत्रक व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अण्ड डिस्क्लोज रिकायरमेंटस) रेप्युलेशन्स २०१५ च्या पुर्ततेनुसार वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेडच्या सदस्यांची १२वी वार्षिक सर्वसाधारण समा सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा. १२व्य वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूवनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

उपरोक्त परिपत्रके, कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ व १३६ नुसार वित्तीय वर्ष २०१९–२० करिताच्या एकत्रित वार्षिक अहवालासह समेत विमर्धात होणारे नियोजित व्यवसायाची सूचना स सदस्यांना ज्यांचे ई–मेल डिपॉझिटरी सहमागीदार व कंपनीकडे नोंद आहे त्यांना मे.लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यादारे विद्युत स्वरूपाने पाठविण्यात आली आहे. डिमॅट स्वरूपाट मागधारणा असणारे आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक संबंधित डिपॉझिटरी सहमागीदारकडे नोंद करावेत. वास्तविक स्वरूपार नामधारणा असमान्याना विनती आहे की, त्यांनी रायाची धारणा डिसॅट्सच्ये करावी /त्याचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व भागहरूतांतर प्रतिनिधी में. लिंक इनटाईम ईडिया प्रायव्हें सिमेटेड यांच्याकडे सादर करावेत. वित्तीय वर्ष २०१९–२० करिता एकत्रित वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या (www.1point1.in) वेबसाईटवर उपलब्ध होईल. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त परिपत्रकानुसार भागधारकांना वार्षिक अहवाल २०१९–२० व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही. . गाधारकांना रिमोटने किंवा एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची संघी आहे. रिमोटने किंवा एजीएम दरम्यान डिमॅट स्वरुपात, वास्तविव

वरुपात आणि ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना त्यांच्याकरिता पद्भत १२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद आहेत. १२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सविस्तर सूच puनीच्या (www.1point1.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे. पनी कायदा २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनीने विद्युत स्वरूपाने (ई–वोटिंग) मत देण्याकरिता कंपनीने सुविधा दिलेली आहे. ज्याकरिता कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिट सीडीएसएल) ची सेवा मत देण्यासाठी दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया व समेमधील ई–वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सिक

. श्रीमती कुमुदीनी भालेराव यांची कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे. सदस्यांनी ई–वोटिंगकरिता खालील प्रक्रियेचे पालन करावे. कंपनी कायदा २०१३ च्या करूम ९१ आणि लागू इतर तरतुदीअंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त नोंद दिनांक म्हणून सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० निश्चित केली आहे. रिमोट ई-बोर्टिंग शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा प्रारंभ होईल आणि रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी सायं ५.०० वा समाप्त होईल. या ई-वोटिंग कालावधीत सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० या नोंद तारखेला वास्तविक किंवा डिमेंट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरूपात देता येईल. त्या वेळेनंतर ई-वोटिंगकरिता सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पघ्दत बंद केली जाईल.

नोंद दिनांक सोमवार. २४ ऑगस्ट, २०२० रोजी सदस्य नोंद एस्तकात/लायाशीं मालकांच्या पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत अशा व्यक्तींना रिमोट ई-वोटिंग/सभेत मतदानाचा अधिक ाच पा कराना ५ का उन १५ का राज्य पा अपने पा पुरावणा आयोग का विकास के किया है। असेत. एजीएमिनिस माठवार, २५ ऑगस्ट, २०२० ते सोमवार, ३२ अगस्ट, २०२० (दोन्ही दिवस सामीदिश पर्यंत कमीनदिश गाँद प्रमाव किया मामहस्तारण पुस्तक बंद ठेवणाया दोतील ज्या व्यक्तीने एजीएम सूबना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स धेऊन कंपनीचा सदस्य झाठा असल्यास आणि निश्चित दिनांक अर्थात सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० रोजी मागधारक म्हणून पात्र ठरले

তৰ বিলোধ আৰু প্ৰকাশৰ আৰু কৰিব কৰিব কালে কৰিব লো. helpdesk@linkintime.co.in किया pritesh.sonawane@1point1.in किय अस्त्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com किया nt.helpdesk@linkintime.co.in किया pritesh.sonawane@1point1.in किय bhavani.ankam@linkintime.co.in वर विनंती पाठवून गुजर आयडी य पासवर्ड प्राप्त करावा. सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल तर त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.

–वोटिंगबाबत सविस्तर माहितीकरिता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूबनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. ई–वोटिंग प्रक्रियाबाबत काही तक्रारी असल्यास भागधारकांनी खालील ठिकाणी संपर्व

सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

२५वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, ए विंग, मफतलाल मिल कंपाऊंडस, ना.मा.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३. **दूर**.:०२२-२३०५८५४२, **ई-मे**ल helpdesk.evoting@cdslindia.com.

द्धील तपशिलाकरिता कंपनीच्या www.1point1.in किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटला भेट द्यावी

सही/ प्रितेश सोन



सही / -

# Alkem Laboratories Limited

Regd. Office: Alkem House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel No: +91 22 3982 9999 Fax No: +91 22 2492 7190 Email Id: investors@alkem.com CIN: L00305MH1973PLC174201

## Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 June 2020

(₹ in Million except per share data)

		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
Sr. No.	Particulars		30.06.2019	31.03.2020
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
<sup>1</sup>	Total Income from Operations	20,034.9	18,495.0	83,443.6
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	4,927.5	2,100.2	12,597.9
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	4,927.5	2,100.2	12,597.9
2 3 4 5	Net Profit for the period after tax (after exceptional items) attributable to the owners of the Company	4,220.1	1,854.7	11,270.7
	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]attributable to the owners of the Company	4,235.1	1,716.5	11,544.7
6	Paid-up equity Share Capital (Face Value per Share: ₹ 2)	239.1	239.1	239.1
7	Other Equity			61,367.6
8	Earnings Per Share (Face Value per share: ₹ 2 /- (not annualised for quarters)			
6 7 8 a b	Basic (in ₹ ) :	35.30	15.51	94.26
b	Diluted (in ₹) :	35.30	15.51	94.26

## Notes:

**Key numbers of Standalone Financial Results** 

•			
a. Total Income from Operations	15,508.5	14,985.1	66,770.8
b. Profit Before Tax	4,791.3	2,285.6	13,380.8
c. Profit After Tax	4,261.6	2,106.2	12,644.2

- The above unaudited consolidated financial results of the Company were reviewed and recommended by the Audit Committee on 6 August 2020 and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 7 August 2020. The auditors have expressed an unmodified opinion on the financial results for the quarter ended 30 June 2020.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company website viz. www.alkemlabs.com.

By Order of the Board For Alkem Laboratories Limited

> B. N. Singh **Executive Chairman** DIN: 00760310

Place: Mumbai Date: 7 August 2020